

जिल्हास्तरीय योजनेंतर्गत रेशीम कोषांना
उत्पादनावर आधारीत प्रोत्साहनात्मक
अनुदान देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग

शासन शुद्धिपत्र क्रमांक: एनपीएस-१११८/प्र.क्र.६६/रेशीम कक्ष

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२

दिनांक १४ जानेवारी, २०२१.

वाचा :-

- १) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, क्र. एनपीएस-१११८/
प्र.क्र.६६/रेशीम कक्ष, दिनांक ०३ सप्टेंबर, २०१९.
- २) शासन शुद्धिपत्र, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, क्र. एनपीएस-१११८/
प्र.क्र.६६/ रेशीम कक्ष, दिनांक १३ जुलै, २०२०.
- ३) संचालक (रेशीम) यांचे पत्र क्र. रेशीम/कार्या-८/जिवायो/कोष उत्पा.अनु/२०-
२१/२८६२, दिनांक १५ डिसेंबर, २०२०.

शासन शुद्धिपत्र:-

शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, क्र. एनपीएस-१११८/प्र.क्र.६६/
रेशीम कक्ष, दिनांक ०३ सप्टेंबर, २०१९ मधील परिच्छेद क्र.४ नंतर पुढीलप्रमाणे परिच्छेद
४-अ याद्वारे समाविष्ट करण्यात येत आहे :-

४-अ. सदर योजनेकरिता लागणारा निधी हा “मागणी क्रमांक-ओ, मुख्य लेखाशीर्ष-
२८५१, गौण शीर्ष-११०, संमिश्र, ग्रामोद्योग व लघुउद्योग आणि सहकारी संस्था,
तपशिलवार शीर्ष-३१, सहायक अनुदाने (वेतनेत्तर) उप तपशिलवार शीर्ष-०९ इतर पेमेंट”
या लेखाशिर्षाखाली अर्थसंकल्पीत करण्यात यावा.

२. सदर शुद्धिपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या
संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक
२०२१०११४१५०९०१८३०२ असा आहे. हे शुद्धिपत्र डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून
काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(कि.दौ.पाटील)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति-

- १) मा.राज्यपालांचे सचिव,
- २) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,

- ३) सर्व मा. मंत्री/मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
- ४) मा.विरोधी पक्ष नेता, विधानपरिषद/विधानसभा, विधानभवन, मुंबई,
- ५) सर्व मा.संसद सदस्य/विधानमंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य,
- ६) मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
- ७) नियोजन विभाग (का-१४८१), मंत्रालय, मुंबई (दोन प्रती)
- ८) वित्त विभाग (व्यय-२), मंत्रालय, मुंबई (दोन प्रती)
- ९) प्रधान महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरिक्षा), मुंबई
- १०) महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरिक्षा), नागपूर
- ११) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
- १२) सर्व विभागीय आयुक्त.
- १३) सर्व जिल्हाधिकारी,
- १४) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
- १५) संचालक, रेशीम संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नागपूर-४४०००१.
- १६) उपसंचालक, प्रादेशीक रेशीम कार्यालय, औरंगाबाद.
- १७) सहायक संचालक, प्रादेशीक रेशीम कार्यालय, नागपूर/अमरावती/पुणे.
- १८) सर्व जिल्हा रेशीम विकास अधिकारी, श्रेणी-१/२, जिल्हा रेशीम कार्यालय,
- १९) बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई -४००००१
- २०) भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ.बॅरक नं.१, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरीमन पॉईंट, मुंबई -४०००२०
- २१) भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४ राजभुवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई
- २२) भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माक्सवादी) महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई -४०००१३.
- २३) इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई -४०००२१.
- २४) नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.
- २५) शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई -४०००२८.
- २६) निवड नस्ती (रेशीम कक्ष),